

इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथे सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय सुरु करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

शासन निर्णय, क्र.काआआ-३३०१/प्र.क्र.१८१/कामगार-८

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक:- १५ मे, २००४

वाचा:- १) कामगार आयुक्त, मुंबई यांचे पत्र क्र.आस्था-१४०१/१०१/कार्यासन-२/२४५२, दि.३१/७/२००१

२) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.काआआ-१९०३/प्र.क्र.५९२/कामगार-८, दि.२४/३/२००३.

शासन निर्णय:-

इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथे सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्र हातकणंगले व शिरोळ या तालुक्याचा समावेश झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कारखाने/ आस्थापनांची वाढ झालेली आहे व त्यातील कामगारांची संख्याही वाढलेली आहे. कामगारांच्या तक्रारी / विवाद यांच्यामध्येही वाढ झालेली आहे. सदर कार्यक्षेत्रात झालेल्या कामाच्या वाढीमुळे तेथील कामगारांच्या विवादामध्ये वेळच्यावेळी समझोता करणे आणि औद्योगिक शांतता प्रस्थापित करणे आवश्यक झाले आहे. यास्तव इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथे सहाय्यक कामगार आयुक्त या संवर्गातील एका जबाबदार अधिकाऱ्याची नितांत आवश्यकता आहे. या सर्व बाबींचा विचार करून कामगार आयुक्त, मुंबई यांनी संदर्भाधीन १ येथे नमूद केलेल्या दि.३१/७/२००१ च्या पत्रान्वये इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथे सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय सुरु करण्यासाठी कामगार आयुक्तालय, मुंबई येथून सहाय्यक कामगार आयुक्त या संवर्गाचे एक पद स्थानांतरित करण्याचा, सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर कार्यालय येथून सरकारी कामगार अधिकारी या संवर्गाचे एक पद स्थानांतरित करण्याचा तसेच लघुटंकलेखक या संवर्गातील एक पद नव्याने निर्माण करण्याचा सादर केलेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

२. कामगार आयुक्त, मुंबई यांनी सादर केलेल्या सदर प्रस्तावाचा विचार करून शासनाने इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथे सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय सुरु करण्याचा व त्यासाठी कामगार आयुक्तालय, मुंबई येथून सहाय्यक कामगार आयुक्त या संवर्गाचे एक पद स्थानांतरित करण्याच्या व सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर कार्यालय येथून सरकारी कामगार अधिकारी या संवर्गाचे एक पद स्थानांतरित करण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देत आहे. सदर कार्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या लघुटंकलेखक पदाबाबत मागाहून निर्णय घेण्यात येईल.

३. सदर सहाय्यक कामगार आयुक्त, इचलकरंजी, जि. कोल्हापूर या कार्यालयासाठी खालील नमूद केलेल्या संवर्गाची पदे स्थानांतरित करण्यात यावीत --

अ.क्र.	ज्या कार्यालयातून पद स्थानांतरित करावयाचे आहे त्या कार्यालयाचे नाव	संवर्ग	पद निर्माण करण्यात आलेला शासन निर्णय क्रमांक व दिनांक
१	कामगार आयुक्तालय, मुंबई	सहाय्यक कामगार आयुक्त	क्र.काआआ-१०८१/२५६३६/ (३४२३)/कामगार-८, दि.१२/१०/१९८१
२	सहाय्यक कामगार आयुक्त, कोल्हापूर	सरकारी कामगार अधिकारी	क्र.काआआ-१०७९/२१९४६३/ (२४७०)/कामगार-८, दि.२१/११/१९७९

४. इचलकरंजी जि.कोल्हापूर येथे सहाय्यक कामगार आयुक्त या संवगांचे वरील प्रमाणे एक पद स्थानांतरित केल्यामुळे तेथे सरकारी कामगार अधिकारी इचलकरंजी, जि.कोल्हापूर या कार्यालयाऐवजी सहाय्यक कामगार आयुक्त, इचलकरंजी, जि.कोल्हापूर यांचे कार्यालय अस्तित्वात येईल व सहाय्यक कामगार आयुक्त यांना संबंधित कार्यालयाचे कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी, जि.कोल्हापूर यांना त्यांच्या कार्यालयासाठी आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने वित्त विभागाने संबंधितांची त्यांच्या प्रेषण यादीत नोंद घेऊन आवश्यक ती पुढील कार्यवाही करावी.

६. कामगार आयुक्त, मुंबई यांनी सदरहू आदेश अंमलात आणण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी.

७. सदरहू शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ.संदर्भ क्र.६७२/०३/व्यय-१६ आणि अनौ.संदर्भ क्र. ३४/०४/विसु, दि. ३/२/२००४ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

१९११/१५४५५

(शि.कि.चव्हाण)

शासनाचे अवर सचिव

मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव

मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव

मा.प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहाय्यक.

कामगार आयुक्त, मुंबई (५ प्रती)

कामगार उप आयुक्त (प्रशासन) मुंबई

अपर कामगार आयुक्त, मुंबई / पुणे/ नागपूर

महालेखापाल, (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई

महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई

जिल्हा कोषागार अधिकारी, कोल्हापूर

कोषागार अधिकारी, इचलकरंजी, जि.कोल्हापूर

वित्त विभाग (व्यय-१६/ वित्तीय सुधारणा)

कक्ष अधिकारी (प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

निवड नस्ती (कामगार-८)